

June 19, 2021

To,
Dept. of Corporate Services (CRD)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Scrip Code: 540192

Dear Sir / Madam,

Ref: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub: : Newspaper Advertisements for attention of Equity Shareholders of the Company in respect of information regarding 27th Annual General Meeting to be held on Thursday, July 15, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM)

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, we hereby enclose copies of the newspaper advertisements published on June 19, 2021 in the newspapers viz. Financial Express (in English) and Mumbai Lakshwadeep dailies (in Marathi) for the attention of the Equity Shareholders of the Company in respect of information regarding 27th Annual General Meeting scheduled to be held on Thursday, July 15, 2021 at 11:00 A.M. (IST) through VC /OAVM.


Further, the aforesaid newspaper advertisements have also been uploaded on the website of the Company at www.lkpsec.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For **LKP Securities Limited**


Akshata Vengurlekar
Company Secretary
Contact No.: 8424916961



Encl.: As above

LKP Securities Ltd.

Regd Off: 203 Embassy Centre, Nariman Point, Mumbai – 400021, Phone: 022 – 2282 8234, Fax 022 – 2284 2415
Head Off: 1303 – 04, 13th Floor, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai – 400021
Tel.: +91 22 6635 1234 . Fax: +91 22 6635 1249 . Website: www.lkpsec.com,
Single SEBI registration number for NSE/BSE/MSEI: INZ000216033 ARN 31751 DPIN-CDSL-206-2003
CIN L67120MH1994PLC080039 and Maharashtra GSTN No. 27AAACL0963A1ZZ

Muthoot Homefin (India) Ltd
 Corporate Office : 1201 & 1202, 12th Floor, 'A' Wing, Lotus Corporate Park, Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063.

POSSESSION NOTICE
 (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Muthoot Homefin (India) Ltd. for an amount as mentioned herein under with interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Loan Account No./Branch	Description of secured assets (immovable property)	Date of Demand Notice & Total Outstanding Dues (Rs.)	Possession Taken Date
1.	Mr. SUNIL SHANKAR JADHAV / Mrs. SUNITA SUNIL JADHAV/ 002-00001618 / MUMBAI	Flat No. 102, 1st Floor, Narsayya Apartment, M. H. No. 547, Kasar Ali, Kumbhadpada, Cts No. 3527, Kasbe, Bhiwandi, Tal. Bhiwandi, Dist Thane, Maharashtra 421302. More Particularly Mentioned In The Sale Deed Registered No. 3316-2016 Dated- 29-Jun-16 In The Office Of Sub Registrar Bhiwandi 3.	25-Mar-21 Rs. 13,38,565/- (Rupees Thirteen Lakh Thirty Eight Thousand Five Hundred Sixty Five Only)	15/06/2021
2.	Mr. LAXMAN MARUTI BACHATE / MADHURI PARSHURAM CHOGULE / 037-03702432 / THANE	Flat No 004, Ground Floor, Shree Mari Aikrupa Apartment, Ghansoli Gaon, Navi Mumbai - Maharashtra - 400701. More Particularly Mentioned In The Sale Deed Registered No. 11743-2018 Dated- 28-Sep-18 In The Office Of Sub Registrar Thane 8.	25-Mar-21 / Rs. 7,05,185/- (Rupees Seven Lakh Five Thousand One Hundred Eighty Five Only)	16/06/2021

Sd/-
 Authorised Officer
 For Muthoot Homefin (India) Ltd.

Place : Mumbai
 Date : 19-06-2021

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे
 श्री छत्रपती शिवाजी मार्केटप्लॉ, मुंबदेवडी, पुणे - ४११००१

जाहीर सूचना

श्री छत्रपती शिवाजी मार्केटप्लॉ मुंबदेवडी पुणे येथील मूळ भूखार विभागातील भूखंड क्रमांक १३२ हा १) श्री प्रफुल्लकुमार चिपलाल शाह २) श्रीमती गीतादेवी दिलीपकुमार शाह ३) श्रीमती वीजायेन अरविंदकुमार शाह यांना नियमित शेतीभाड्याचा रोक व्यवसायासाठी मांडवण्याने देण्यात आलेला आहे. दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजीचे नोंदणीकृत (रजिस्टर्ड) हक्कसंपन्नपत्रावर १) श्रीमती वीजायेन अरविंदकुमार शाह २) श्री चरेश अरविंदकुमार शाह ३) श्री संजय अरविंदकुमार शाह यांनी सदर भूखंडावरील रथांचे वारस हक्क व मालकी हक्क १) श्री प्रफुल्लकुमार चिपलाल शाह २) श्रीमती गीता दिलीपकुमार शाह ३) श्री सौंदर्य दिलीपकुमार शाह ४) श्री सौंदर्य राहुल शाह (सहसूचीचे नाव - कु. सीतल दिलीपकुमार शाह) यांच्या लागून सोडलेले आहेत. त्यामुळे श्रीमती वीजायेन अरविंदकुमार शाह यांचे सदर भूखंडावरील नाव व मालकी हक्क कमी करून भूखंड क्रमांक १३२ वर १) श्री प्रफुल्लकुमार चिपलाल शाह २) श्रीमती गीतादेवी दिलीपकुमार शाह यांचे दोघांच्या नावाची नोंद कायम ठेवण्याकरीता या कार्यालयामध्ये अर्ज सादर केलेला आहे.

सही, या भूखंडावरील उपरोक्त नोंदीबाबत कोणाची काही तक्रार/हस्तक असल्यास, ही जाहीर सूचना प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांत कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात कळवावे. यानंतर कोणाही तक्रार/हस्तक विचारात घेतली जाणार नाही.

प्रशासक
 कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

LTI

LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED
 CIN: L72900MH1996PLC104693
 Regd. Office: L&T House, Ballard Estate, Mumbai - 400001
 Tel No.: +91 22 6776 6776; Fax No.: +91 22 2858 1130
 Email: investor@lntinfotech.com; Website: www.lntinfotech.com

NOTICE OF THE 25th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) OR OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) ON SATURDAY JULY 17, 2021

Shareholders may kindly note that the 25th Annual General Meeting ('AGM') of the members of LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED ('Company') will be held on **Saturday, July 17, 2021 at 4:00 p.m.** (IST) through VC or OAVM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ('SEBI Circulars'), to transact the businesses that will be provided in the Notice of 25th AGM of the Company ('AGM Notice'). Details and instructions to attend, vote and view the proceedings of the 25th AGM is provided in the AGM Notice.

Electronic Dissemination of Notice & Annual Report: The Company will be sending the AGM Notice and Integrated Annual Report for FY2020-21 electronically to those members whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant(s) and/or the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited ('RTA'), in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars. The AGM Notice and Integrated Annual Report for FY2020-21 will also be made available on the Company's website, <https://www.lntinfotech.com/investors/>, NSDL's website, <https://evoting.nsdl.com/> and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

E-voting: The Company is providing a facility of voting through electronic means i.e. Remote e-voting and e-Voting at the AGM to be held through VC/OAVM, to vote on the businesses set out in the AGM Notice. Detailed instructions for attending the meeting through VC/OAVM or casting vote by Remote e-voting or e-Voting at AGM is provided in Annexure-1 to the AGM Notice. Members who have not registered their e-mail ID can procure User ID and password by following the instructions provided in the AGM Notice.

Dividend: The members may note that the Board of Directors at its meeting held on May 4, 2021, have recommended final dividend of INR 25.00/- per equity share. The record date for determining entitlement of members for the final dividend for FY2020-21 is fixed on **Friday, July 2, 2021**. The final dividend, if approved by the members at the 25th AGM will be paid electronically through electronic clearing services to those members who have updated their bank account details. For members who have not updated their bank account details or if the Company is unable to pay the dividend to any member directly in their bank account through electronic clearing services, the Company shall dispatch the dividend drafts/cheques to such members by post, depending upon availability of postal services. Hence, to enable the Company to pay dividend electronically, members are requested to kindly update their bank details, as per instructions provided in the AGM Notice.

Tax on Dividend: Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of members with effect from April 1, 2020. Hence, the final dividend recommended by Board, and if approved by members at the AGM, shall be paid after deducting tax at source ('TDS') in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. In order to enable Company to determine the appropriate TDS rates, as applicable, members are requested to refer to the TDS Instructions on Dividend Distribution forming part of the AGM Notice and available on the Company's website <https://www.lntinfotech.com/investors/>, and submit all requisite documents before the Cut-off date i.e. July 2, 2021.

For LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED
 By Order of the Board of Directors

Manoj Koul
 Company Secretary and Compliance Officer
 Membership No. ACS 16902

Place: Pune
 Date: June 18, 2021

STL SHYAM TELECOM LIMITED
 CIN: L32202RJ1992PLC01750
 Regd. Office: Shyam House, 3, Annapurna Circle, Vaishali Nagar, Jaipur-302021, Rajasthan, India Ph.: 91-141-5100343, Fax: 91-141-5100310
 Website: www.shyamtelecom.com, Email: investors@shyamtelecom.com

Notice

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice be and is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 29th day of June, 2021, at 12:30 PM through virtual video conferencing, to consider, approve and take on record the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021.

This information is also available on the Website of the Company at www.shyamtelecom.com and on the websites of the Stock Exchanges where shares of the Company are listed at BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com)

By the order of the Board
 For SHYAM TELECOM LIMITED
 Sd/-
SOURABH BANSAL
 COMPANY SECRETARY

Place: New Delhi
 Date: 18th June, 2021

LKP LKP Securities Limited
 CIN: L67120MH1994PLC080039
 Regd. Off.: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400021
 Tel. No.: +91 22 40024785 / 86; Fax No.: +91 22 22874787;
 Website: www.lkpsc.com; E-mail: ho_compliance@lkpsc.com

INFORMATION REGARDING 27TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), RECORD DATE AND FINAL DIVIDEND

1. Shareholders may please note that the 27th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC / OAVM on Thursday, July 15, 2021 at 11:00 A.M. (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulation), read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and SEBI, to transact the businesses that will be set forth in the Notice of the meeting.

2. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the 27th AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the website of the Company at www.lkpsc.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com.

3. **Manner of registering/updating e-mail addresses to receive the Notice of AGM along with the Annual Report:**

- Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at ho_compliance@lkpsc.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, folio no., mobile no., self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg: Aadhaar, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.
- Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants.

4. **Manner of casting vote through e-voting:**

- Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system.
- The login credentials for casting the votes through e-voting shall be made available through the various modes provided in the Notice as well as through email after successfully registering their email addresses. The details will also be made available on the website of the Company.

5. Shareholders may note that the Board of Directors at their meeting held on April 27, 2021 has recommended a final dividend of Rs. 0.20 per share. The final dividend, subject to the approval of Members, will be paid on or after Monday, July 19, 2021 to the Members whose names appear in the Register of Members, as on the Book Closure dates, i.e. from Friday July 09, 2021 to Thursday July 15, 2021 (both days inclusive) through various online transfer modes to the Shareholders who have updated their bank account details.

For Shareholders who have not updated their bank account details, dividend warrants / demand drafts / cheques will be sent to the registered addresses depending on availability of postal services.

6. **Manner of registering mandate of receiving Dividend electronically:** To avoid delay in receiving the dividend, Shareholders are requested to update their complete bank details with their Depositories (where shares are held in dematerialised mode) and with the Company (where shares are held in physical mode) at ho_compliance@lkpsc.com along with the copy of the signed request letter mentioning the name, folio number, bank details, copy of share certificate, self-attested copy of the PAN card and cancelled cheque.

7. Shareholders may note that the Income Tax Act, 1961 (Act), as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a Company after April 01, 2020 shall be taxable in the hands of the Shareholders. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, Shareholders are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act.

8. This notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

For LKP Securities Limited
 Sd/-
Akshata Vengulekar
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : June 18, 2021

Dhani Services Limited
 (Formerly known as Indiabulls Ventures Limited)
 Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended 31 March 2021 (₹ in Crores)

Sr No.	Particulars	Quarter ended	Year ended	Year ended	Quarter ended
		31.03.21 (refer note 2)	31.03.21 (Audited)	31.03.20 (Audited)	31.03.20 (refer note 2)
1.	Total income from operations (net)	239.43	1,311.02	2,914.79	628.26
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(191.05)	(208.71)	27.04	(442.67)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(191.05)	(208.71)	27.04	(442.67)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(164.30)	(229.77)	41.81	(318.68)
5.	Total comprehensive income for the year	(163.08)	(226.74)	47.47	(300.21)
6.	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 2/- per Equity Share)	114.54	114.54	102.22	102.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		5,067.75	4,925.13	
8.	Earnings per Share (EPS) (Face Value of ₹ 2/- per Equity Share) *(EPS for the quarters not annualised)				
	-Basic (Amount in ₹)	(2.97)*	(4.16)	0.07	(6.04)*
	-Diluted (Amount in ₹)	(2.97)*	(4.16)	0.07	(6.04)*

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half Yearly Financial Results are available on the Company's website (<http://www.dhani.com>) and on the website of BSE (<http://www.bseindia.com>) and NSE (<http://www.nseindia.com>).

Notes to the Financial Results:

- The above results have been reviewed by the audit committee and subsequently approved at the meeting of the Board of Directors held on 18 June 2021.
- The figures for the quarters ended 31 March 2021 and 31 March 2020 represent the balancing figures between the audited figures for the full financial year and published reviewed year to date figures upto third quarter of the respective financial years.

3. Key Standalone Financial Information: (₹ in Crores)

Particulars	Quarter ended	Year ended	Year ended	Quarter ended
	31.03.21 (refer note 2)	31.03.21 (Audited)	31.03.20 (Audited)	31.03.20 (refer note 2)
Total Income	14.40	35.39	310.02	137.90
Profit / (Loss) before Tax	(1.49)	(7.84)	257.19	123.04
Profit / (Loss) for the year	(4.48)	(16.75)	246.05	121.24

Registered Office: M-62&63, First Floor, Connaught Place, New Delhi - 110 001.
 (CIN: L74999DL1995PLC069631)

For and on behalf of the Board of Directors
 Divyesh B. Shah
 Whole-time Director & COO

Place : Mumbai
 Date : 18 June 2021

PSP Projects Limited
 CIN : L45201GJ2008PLC054868
 Registered Office : PSP House, Opp. Celesta Courtyard, Opposite lane of Vikram Nagar Colony, Iscon-Ambli Road, Ahmedabad - 380 058
 email id: grievance@pspprojects.com Website : www.pspprojects.com

Extract of Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particular	Consolidated				
		Quarter ended		Year ended		
		31-03-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-03-2020 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	31-03-2020 (Audited)
1.	Total Income from Operations	50,436.06	39,390.67	46,388.18	1,25,752.02	1,52,342.56
	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items and Share of Profit/Loss) from Joint Venture)	5,529.82	3,923.41	4,653.58	11,094.90	17,324.67
3.	Net Profit for the period (after tax, Exceptional and Extraordinary Items before Share of Profit/Loss) from Joint Venture)	4,207.24	2,855.06	3,464.41	8,336.57	12,820.18
4.	Net Profit for the period (after tax, Exceptional and Extraordinary Items and Share of Profit/Loss) from Joint Venture)	4,173.58	2,870.66	3,409.17	8,094.63	12,830.92
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,189.88	2,868.11	3,395.90	8,104.41	12,810.75
6.	Paid-up Equity Share Capital - Face Value Rs.10/- each	3,600.00	3,600.00	3,600.00	3,600.00	3,600.00
7.	Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	-	49,989.95	41,818.16
8.	Earnings Per Share of Rs 10/-each (in Rs.) (Not Annualised)					
	Basic	11.60	8.11	9.48	22.65	35.69
	Diluted	11.60	8.11	9.48	22.65	35.69

Notes:

- The Audit Committee has reviewed, and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on June 18, 2021.
- The figures for the current quarter ended March 31, 2021 and quarter ended March 31, 2020 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2021 and March 31, 2020, respectively and published year to date figures up to third quarter ended December 31, 2020 and December 31, 2019, respectively which were subjected to limited review.
- Additional information on Standalone Audited Financial Results is as follows:

(₹ in Lakhs)

Particular	Standalone				
	Quarter ended		Year ended		
	31-03-2021 (Unaudited)	31-12-2020 (Unaudited)	31-03-2020 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	31-03-2020 (Audited)
Revenue from Operations	50,072.64	39,015.86	45,639.70	1,24,086.24	1,49,925.77
Profit/(Loss) before tax and Exceptional item	5,456.31	4,127.38	4,614.21	11,140.54	17,442.19
Profit/(Loss) after tax and Exceptional item	4,068.59	2,791.83	3,426.60	8,079.04	12,926.03

4. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

5. The Board of Directors at its meeting held on June 18, 2021, has proposed a final dividend of Rs. 4.00 per equity share. The same is subject to shareholders' approval in the Annual General Meeting.

6. Pursuant to the approval from the Board of Directors on November 09, 2020, the Company has acquired the remaining 26% stake (13,00,000 Equity shares) in its 74% subsidiary viz PSP Projects & Proactive Constructions Private Limited ('PPPC'), for a consideration of Rs. 1,30,000/-. Pursuant to the said transaction, PSP Projects & Proactive Constructions Private Limited is now a wholly owned subsidiary (100%) of the Company.

7. Exceptional item (net of tax) during the year ended on March 31, 2021, represents impairment of investment in PSP Projects & Proactive Constructions Private Limited amounting to Rs. 274.11 lakhs.

8. In line with the requirements of Regulation 33 and 52 (4) of Listing Regulations, the full format of the said Financial Results are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (URL: www.nseindia.com) and on company's website (URL: www.pspprojects.com)

9. The figures for the corresponding previous period have been re-grouped/re-classified wherever necessary, to make them comparable.

For and on behalf of Board of Directors
 of PSP Projects Limited
 Sd/-
Prahaladhbhai S. Patel
 Chairman, Managing Director & CEO
 DIN: 00037633

Place : Ahmedabad
 Date : June 18, 2021

adani Capital
Adani Capital Private Limited
 Regd Office: Adani House, 56 Shrimali Society, Navrangpura, Ahmedabad - 380009, Gujarat, India | Tel: +91 22 6241 1200
 Fax: +91 22 2652 0650 | Website: www.adanicapital.in
 CIN: U65990GJ2016PTC093692

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND YEAR ENDED MARCH 31, 2021 (Rs in millions)

Sr. No.	Particulars	Half Year Ended	Half Year Ended	Year Ended	Year Ended
		31-Mar-21 (Audited)	31-Mar-20 (Audited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-20 (Audited)
1	Total Income from Operations	1,040.01	764.21	1,899.58	1,288.33
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	144.20	18.79	201.23	19.46
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	144.20	18.79	201.23	19.46
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	110.42	10.43	162.77	12.25
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	110.54	11.40	162.54	18.07
6	Paid up Equity Share Capital	173.00	173.00	173.00	173.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserves)	3,329.33	3,129.65	3,329.33	3,129.65
8	Net Worth	3,502.33	3,302.65	3,502.33	3,302.65
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	9,800.75	8,476.86	9,800.75	8,476.86
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
11	Debt Equity Ratio	2.80	2.57	2.80	2.57
12	Earnings per equity share				
	Basic (Rs.) (Not Annualized for half year period)	9.41	0.71	9.41	0.71
	Diluted (Rs.) (Not Annualized for half year period)	9.40	0.71	9.40	0.71
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-
14	Debt Redemption Reserve	NA	NA	NA	NA
15	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA
16	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA

Notes:

- The above is an extract of the detailed format of half yearly and yearly financial results filed with the stock exchanges under regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the half yearly and yearly financial results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and on the Company's website www.adanicapital.in.
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the stock exchange i.e. BSE Limited and can be reviewed on the www.bseindia.com.
- The above results were reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on June 18, 2021.
- The Previous year / period figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm with current financial year / period figures.

For and on behalf of Board of Directors
 Adani Capital Private Limited
 Sd/-
Mr. Gaurav Gupta
 MD & CEO
 DIN: 01669109

Date : June 18, 2021
 Place : Mumbai

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात ३४.९ मि.मी. पाऊस

सांगली, दि. १८ (हिंदुस्थान समाचार) : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १७.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात ३४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

- मिरज १८.८ (१९०.९), जत ४.७ (११९.७), खानापूर-विटा ३.९ (६४.७), वाळुवा-इस्लामपूर ३४.७ (२०१.९), तासगाव ११.९ (२३१.७), शिराळा ३४.९ (२३६.६), आटापडी ०.२ (६४.४), कवठेमहाकाळ ११.२ (१०८), पलूस २३.७ (१९२.९), कडेगाव १०.१ (१३२.८).

TCFC Finance Limited CIN : L6590MH1990PLC057923 (Reg. Off: 501-502, Raha Chambers, Nariman Point, Mumbai- 400021) Website: www.tcfcfinance.com Email: investorservices@tcfcfinance.com Tel: 02222244791/0736

Notice Pursuant to Regulation 29(1)(a) and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 25th June, 2021 to consider, discuss and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2021 and recommendation of dividend, if any.

By order of the Board For TCFC Finance Limited Sd/- Kinjal Sheth Place: Mumbai Date: 18th June, 2021 Company Secretary

जाहीर सूचना

स्वयंश्री श्री. अरविंद सरावत दिवे हे मुल निरींका कोहोसोत, संत जनाबाई रोड, धिवेपान (पूर्व), मुंबई-४०००१५ या सोसायटीचे सदस्य होते. यांचा नाव सोसायटीच्या इमालीमधील फॉर्म क्र.बी-२०८ चे मान्यमाणपत्र क्र.२२ होते. श्री. अरविंद सरावत दिवे यांचे २८.०३.२०२० रोजी कोणतेही वास्तवदार न नसता निघून गेले. उपरोक्त मान्यमाणपत्र खूब फॉर्म त्रुटींमुळे हळूहळू/गहाळ झाले आहे. सदर मान्यमाणपत्र हटविण्याबाबत सोसायटीच्या समितीची जबाबदारी आहे.

त्यांचे कायदेशीर वास्तवदार मुक्ती (१) श्रीमती अंजली अशोक पाटील, (२) श्रीमती लीला सुहास टंक यांनी दुसऱ्या मान्यमाणपत्र दिव्यासादी आणि सदर मान्यपत्रचे सदर मर्यादांचे शेअर्स त्यांचा नाव हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. सदर सोसायटीने नियोजित दुय्यम शेअर व हस्तांतरणाकरिता दावा व अर्जाचे मर्यादेचे आहेत. सदर दावा सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत सोसायटीच्या सचिवाकडे सादर करावेत. विहित कायदाप्रती कोणताही दावा/अर्जाचे सोसायटीकडे प्राप्त न झाल्यास दुय्यम शेअर्स व हस्तांतरण पूर्ण केले जाईल.

सुहास दिवेचं पत्न्यवकासिका सही:- १५.०६.२०२१ सही:- वकील युक्तानु. विद्याल आर्किट, बारमती को-ऑप. बँक लि. समार, विचवड, पुणे-४११०३३, संचालक. २८२२२११४०३

LKP FINANCE LIMITED CIN: L6590MH1984PLC032831 Regd. Office: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai-400 021. Tel: 91-22-40024785 / 86 Fax: 91-22-22674787

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, June 24, 2021, to inter-alia, consider and approve Audited (Consolidated and Standalone) Financial Results of the Company for the Fourth Quarter and Financial Year ended March 31, 2021 and recommend the Dividend, if any, for financial year ended March 31, 2021.

For LKP Finance Limited Sd/- Girish Innnani General Manager (Legal) & Company Secretary

नमुना आवयपत्ती २४२ पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रूपांतरणासाठी सूत्रप्रारत प्रकाशित कार्याचाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकणत आणि

मे. कोटा एन्टरप्रायझेस लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: ६२१ए, गझदर हाऊस, धोबी तलाव, न्यू मरीन लाईन्स, मुंबई-४००००२. ...अर्जदार सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १५ जून, २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर वित्तीय उपाययोजना कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि वित्तीय निगमांतर्गत अर्ज करण्याचे बाबिले आहे.

कोणा व्यक्तीच्या हिताने कंपनीचे निरोजित स्थिती बदलमुळे काही बाधा येत असाव्यास त्यांनी त्यांच्या हिताने स्वल्प व विरोधाचे कारण नमुद केल्यास प्रतिज्ञापत्रद्वारे त्यांचे अर्जाचे रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, १००, एम्बेसी, ५ वा मजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ रोजी कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात खाली नमुद पत्त्यावर पाठवावी.

नोंदणीकृत कार्यालयाचा संपूर्ण पत्ता: ६२१ए, गझदर हाऊस, धोबी तलाव, न्यू मरीन लाईन्स, मुंबई-४००००२. च्या घटनेने व करिता कोटा एन्टरप्रायझेस लिमिटेड सही/- चेतन डी. मेहता संचालक डीआयपू:००२२०२१

SITI NETWORKS LIMITED Corp. Office: UG Floor, FC 19 & 20, Sector 16A, Film City - 19, Noida - 201301, U.P. Regd. Office: Unit No.38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai -400013 E-mail: csandlegal@siti.essellgroup.com, CIN: L64200MH2006PLC160733, Website: www.sitinetworks.com; Tel: 0120-4526700

NOTICE Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 25th day of June, 2021, inter-alia, to consider, approve and take on record the Audited Financial Statements of the Company, both on standalone and consolidated basis, for the fourth quarter and financial year ended March 31, 2021.

The information contained in this notice is also available on the website of the Company i.e. www.sitinetworks.com and the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Siti Networks Limited Suresh Kumar Place: Noida Company Secretary & Compliance Officer Date: June 18, 2021 Membership No.: ACS14390

LKP एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड सीआयपू: एल६९०एम१९९४पीएलसी०६६६८ नोंदणीकृत कार्यालय: २०३, एम्बेसी सेंटर, नॉर्मन पॉइंट, मुंबई-४०००२१. सूर: ९१-२२-४००२४७८५/८६, फॅक्स: ९१-२२-२२६७४७८७, वेबसाईट: www.lkpsc.com, ई-मेल: hc_compliance@lkpsc.com

हिंडीओ कॉन्फ्लिक्टिंग (व्हीसी)/इतर टूकश्राव्य भाष्यमाने (ओएनएफएम) होणाऱ्या रज्ज्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत, नोंद दिनांक व अंतिम लाभांशाची माहिती

१) भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनीची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुव्वार, १५ जुलै, २०२१ रोजी सकाळी १०.०० वा. (भाष्य) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालय, भारत शासनाद्वारे विनंती सर्वसाधारण परिषदक क्र.४४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषदक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिषदक क्र.०२/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिषदक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि अन्य इतर लागू परिषदक आणि सेशी (सिस्टीम ऑब्जेक्शन्स सोईट डिक्लोरज रिक्झामेन्ट) रेग्युलेशन्स २०१५ (सिडीएल) रेग्युलेशन्स) सुद्धा आणि सीओएमए सभेच्या सूचित नमुद विषयावर विचार करणाऱ्या हिंडीओ कॉन्फ्लिक्टिंग (व्हीसी) किंवा अडर ऑडिओ-व्हिड्युओ लिमिटेड (आयव्हीओ) मार्फत होणारे आहे.

२) उपरोक्त परिषदकांच्या पुर्तुतिसुधार विनंती वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल व सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ हिंडीओ सहभागिदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. विनंती वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालबाबत रज्ज्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.lkpsc.com, वीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व सेन्ट्रल हिंडीओ सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

३) वार्षिक अहवालसह एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद/अघायावत करण्याची पद्धत: सही/- वकील श्रीमती प्रजा विकास गायकवाड दिनांक: १८.६.२०२१

४) वार्षिक स्वरुपात भागधारण असणारे भागधारक आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे अघायावत नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे नाव, भागधारकचे पत्ता, फोननो क्रमांक, मोबाईल क्रमांक, पॅनकार्डची नं.सं.संश्लोकित प्रत आणि भागधारकचे निवारी पुराव्याकरिता अन्य दस्तऐवजांची नं.सं.संश्लोकित प्रत (जरा, आधार, वाहन पत्रवा, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट) नमुद करून स्वाक्षरी केलेले विनंती पत्राची प्रत hc_compliance@lkpsc.com वर कंपनीकडे लेखी करवावी.

५) हिंडीओ स्वरुपात भागधारण असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे देवीदार सहभागिदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद/अघायावत करावेत.

६) व्होटिंगमार्फत मत देण्याची पद्धत: ४) भागधारकांनी एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे मत देण्याची संधी उपलब्ध होईल.

५) ई-वोटिंगमार्फत मत देण्यासाठी लागणारे परिचयपत्रे सूचनेत दिलेल्या विविध पद्धतीने तसेच ई-मेल यंत्रस्वीकरण नोंद केल्यावर ई-मेलमार्फत उपलब्ध होईल. संपूर्ण तशील कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

६) सदस्यांनी नोंद घ्यावी की, संचालक मंडळाने त्यांच्या २७ एप्रिल, २०२१ रोजी झालेल्या सभेत ३.०.२० प्रती भाषाचे अंतिम लाभांश विचारस केले आहे. सदस्याद्वारे मंजूर झाल्यास अंतिम लाभांश पुस्तक बंद करण्याच्या तारखांना अर्थात शुक्रवार, ९ जुलै, २०२१ ते गुव्वार, १५ जुलै, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांनी नावे नमुद आहेत त्यांना कळू शकते तशील अघायावत केल्यावर भागधारकांना विविध अनिलान्द हेरतांवर पद्धतीने सोमवार, १९ जुलै, २०२१ रोजी किंवा नंतर दिले जाईल.

ज्या भागधारकांनी त्यांचे कळू शकते तशील अघायावत केले नाही त्यांना हिंडीओ वॉरंटस/घनाकर्ष/घनादेश टाऊन येथेच्या उपलब्धतेवर त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविले जाईल.

६) विद्युत स्वरुपात लाभांश प्राप्त करण्यास नोंदणीची पद्धत: लाभांश प्राप्त करण्यास विलंब टाळण्यासाठी भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संपूर्ण बँक तशील त्यांचे डेव्हावर (हिंडीओ स्वरुपात भागधारण असल्यास) आणि कंपनीकडे (वास्तविक स्वरुपात भागधारण असल्यास) hc_compliance@lkpsc.com वर त्यांचे नाव, फोननो क्रमांक, बँक तशील, भागधारणावारी प्रत, पॅनकार्डची नं.सं.संश्लोकित प्रत व रर केलेला घनादेश समक्ष स्वाक्षरी केलेले विनंती पत्र पाठवावेत.

७) भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आम्हाक कायदा १९६६ (कायदा), विनंती कायदा २०२० द्वारे सुधारित, प्रमाणे येथे सूचित करण्यात येत आहे की, १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीद्वारे वितरित किंवा दिलेले लाभांश हे भागधारकांच्या हस्ते देणे असेल. कंपनीने अंतिम लाभांश देतेवेळी कोणताही बंद कर (टीडीएस) करणे आवश्यक आहे. येथे टीडीएस दर निश्चित करण्यासाठी भागधारकांना विनंती आहे की, कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक दस्तऐवज सादर करावेत.

८) सदर सूचना ही एजीएम व सेशी परिषदकांच्या पुर्तुतिसुधार कंपनीच्या सर्व भागधारकांच्या माहिती व लाभांशकारिता देण्यात येत आहे.

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेडकरिता सही/- अक्षता वेणुलकर कंपनी सचिव ठिकाण: मुंबई दिनांक: १८ जून, २०२१

मुंबई लक्षदीप रोजच वाचा दैनिक मुंबई लक्षदीप

साधना नायट्रो केम लिमिटेड सीआयपू: एल६९०एम१९९४पीएलसी०६६६८ नोंदणीकृत कार्यालय: हिरा भग, २ला मजला, फक्तुवा चौक (सी.पी.टॅक), मुंबई-४००००४. सूर: ०२२-२६८५६२९, फॅक्स: ०२२-२६८७२३५, ई-मेल: sadhananitr@sncl.com वेबसाईट: www.sncl.com

हिंडीओ कॉन्फ्लिक्टिंग (व्हीसी)/इतर टूकश्राव्य भाष्यमाने (ओएनएफएम) विशेष सर्वसाधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, साधना नायट्रो केम लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (एजीएम) गुव्वार, ९ जुलै, २०२१ रोजी पु. ३.०० वा. भाष्ये ईजीएम सूचनेत नमुद विषयावर विचार करणाऱ्या हिंडीओ कॉन्फ्लिक्टिंगमार्फत होणारे आहे.

ईजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ हिंडीओ सहभागिदाराकडे नोंद आहेत त्यांना सहकार मंत्रालयाद्वारे वितरित दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ रोजीचे परिषदक सहायिता सेशी परिषदक दिनांक १२ मे, २०२० नुसार त्यांच्या नोंद ई-मेल आयडीवर पाठविल्यात आहेत. सदर दिनांक १२ जून, २०२१ रोजी वृत्तपत्रातील जाहिरातीने भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करून घ्यावेत. सदर दस्तऐवज कंपनीच्या www.sncl.com आणि मुंबई ईटॉक एक्सचेंजच्या https://www.bseindia.com आणि एम्बेसीएलएच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नोंद दिनांक गुव्वार, ९ जुलै, २०२१ रोजी वास्तविक किंवा हिंडीओ स्वरुपात भागधारण असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत ई-वोटिंगमार्फत किंवा अन्य डिवायसद्वारे एम्बेसीएलएच्या विद्युत मतदान प्रणालीने (हिंडीओ-वोटिंग) ईजीएमच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण/विशेष विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की:

- १. ईजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण विषयावर विद्युत स्वरुपात मतदानाने विचार केला जाईल.
- २. रिमोट ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ: गुव्वार, ६ जुलै, २०२१ रोजी सका. ०० वा.
- ३. रिमोट ई-वोटिंग समाप्ती तारीख व वेळ: गुव्वार, ८ जुलै, २०२१ रोजी सका. ०० वा.
- ४. विद्युत स्वरुपात किंवा ईजीएममध्ये मत देण्याच्या बाबत विनंतीची नोंद तारीख गुव्वार, ९ जुलै, २०२१ आहे.
- ५. शुक्रवार, ९ जुलै, २०२१ रोजी या निश्चित तारखेला ज्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले आहेत आणि कंपनीच्या स्टॉक एक्सचेंजवर नोंद घेतली आहे आणि ईजीएमच्या सूचनेत भागधारण घेतली आहे त्यांनी evoting@sncl.co.in किंवा वितरक/अडर/टीएमए वेबसाईटवर विनंती पाठवून कोणता आम्हाई व नकाराई प्राप्त करावा.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की:- अ. उपरोक्त तारीख व वेळेनंतर एम्बेसीएलएद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि सदस्याने टाकाव दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.

ब. ईजीएममध्ये एम्बेसीएलएद्वारे दिलेल्या ई-वोटिंगमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध होईल.

क. हिंडीओ सूचनेत नमुद विषयावर अतिरिक्त बजावल्यानंतरही सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग होणे येईल तरापी फुल मतदानाचा अधिकार असणार नाही.

ड. ज्या सदस्यांनी नोंद घ्यावी की, निश्चित तारखेला किंवा हिंडीओद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभांश/मालकांच्या नोंद पुस्तकात आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच ईजीएममध्ये वोटिंग घेऊन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होईल.

काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता असलेले हिंडीओ आम्हाई वेबसाईट (एम्बेसीएलए) व ई-वोटिंग युजर मॅनुअलचा वाचून घ्यावा किंवा evoting@sncl.co.in ई-मेल वार्ता, टेल. १८०००-२२२-९०० किंवा संपर्क की. तिनिन रमेशचंद्र जा. कंपनी सचिव, हिरा भग, २ला मजला, फक्तुवा चौक (सी.पी.टॅक), मुंबई-४००००४ यांना संपर्क करावा व विद्युत स्वरुपात मतदानाच्या तक्रारीचे निराकरण करतील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार सही/- तिनिन रमेशचंद्र जा. कंपनी सचिव व सहम अधिकारी सदस्यावर क्र. २८२७५७ ठिकाण: मुंबई दिनांक: १७ जून, २०२१

WALCHANDNAGAR INDUSTRIES LIMITED CIN: L74998MH1980PLC000281 Regd. office: 3, Walchand Terraces, Tardeo Road, Mumbai - 400034. Tel : 022-23612195 / 96 / 97 Website : www.walchand.com, Email : Investors@walchand.com

NOTICE Notice is hereby given that the Company has received request relating to transfer of shares in physical form in terms of SEBI Circular No. SEBI/HO/MIS/DOS/3/CIR/P/2018/139 dated November 6, 2018 as given below:

Table with 6 columns: Folio No., Share Certificate No., Distinctive No., Name of the Transferor, No. of shares, Name of the proposed Transferee. Row 1: W001008B, 2737, 449656 to 449660, Shah Dinesh Jechandhai, 5, Babubhai J. Shah

In case any person has any claim/objection(s) for the transfer of such shares in favour of the above stated applicant, he/she/they should lodge their claim(s)/objection within 30 days of the date of this notice with the Company Secretary of the Company or its Registrar and Share Transfer Agent (RTA) - M/s. Link Intime India Private Limited, G-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. If within the stipulated period of 30 days, no claim/objection is received by the Company or its RTA, in respect of the said shares, the claim/proposal shall proceed with the transfer of the above shares in the name of the respective Transferee.

For Walchandnagar Industries Limited Sd/- G. S. Agrawal Place : Mumbai Date : June 18, 2021 Vice President (Legal & Taxation) & Company Secretary

नेटवर्क सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ५०८, लक्ष्मीलाला, लक्ष्मी इन्डियन इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.) मुंबई-४०००१३. महाराष्ट्र, ई-मेल: info@esay2source.com, वेबसाईट: www.esay2source.com, वेबसाईट: www.esay2source.com, वेबसाईट: www.esay2source.com

२१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या अंतिम तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

Table with 4 columns: तारीख, निवृत्ती दिनांक, वास्तुवास्तविकता, मधील वित्तीय वर्षे. Row 1: ३१.०३.२०२१, ३१.०३.२०२१, ३१.०३.२०२०

अर्थव्यवस्थात एकूण उत्पन्न (निवृत्त) अर्थव्यवस्थात एकूण उत्पन्न (निवृत्त) (ज्या अर्थव्यवस्थात अर्थ/विशेष विषय साधारण बायपुई #) अर्थव्यवस्थात एकूण उत्पन्न (निवृत्त) (ज्या अर्थव्यवस्थात अर्थ/विशेष विषय साधारण बायपुई #) अर्थव्यवस्थात एकूण उत्पन्न (निवृत्त) (ज्या अर्थव्यवस्थात अर्थ/विशेष विषय साधारण बायपुई #) अर्थव्यवस्थात एकूण उत्पन्न (निवृत्त) (ज्या अर्थव्यवस्थात अर्थ/विशेष विषय साधारण बायपुई #)

१. मूळ -०.३५ १.९२ -७.६४ २. सॉल्विंग -०.३५ १.९२ -७.६४

३) सेशी (सिस्टीम ऑब्जेक्शन्स सोईट डिक्लोरज रिक्झामेन्ट) रेग्युलेशन्स २०१५ या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजवर सादर करण्यात आलेली संपर्क/वार्ता/विशेष विषय विचार करणाऱ्या नमुदवादीक उतरात आहे. अर्थव्यवस्था/वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुद करणाऱ्या www.nsi.co.in/info/financials.php वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर उपलब्ध आहे.

४) अर्थव्यवस्थात अर्थ/विशेष विषय साधारण बायपुई # ३६-३९-४०-४१-४२-४३-४४-४५-४६-४७-४८-४९-५०-५१-५२-५३-५४-५५-५६-५७-५८-५९-६०-६१-६२-६३-६४-६५-६६-६७-६८-६९-७०-७१-७२-७३-७४-७५-७६-७७-७८-७९-८०-८१-८२-८३-८४-८५-८६-८७-८८-८९-९०-९१-९२-९३-९४-९५-९६-९७-९८-९९-१००-१०१-१०२-१०३-१०४-१०५-१०६-१०७-१०८-१०९-११०-१११-११२-११३-११४-११५-११६-११७-११८-११९-१२०-१२१-१२२-१२३-१२४-१२५-१२६-१२७-१२८-१२९-१३०-१३१-१३२-१३३-१३४-१३५-१३६-१३७-१३८-१३९-१४०-१४१-१४२-१४३-१४४-१४५-१४६-१४७-१४८-१४९-१५०-१५१-१५२-१५३-१५४-१५५-१५६-१५७-१५८-१५९-१६०-१६१-१६२-१६३-१६४-१६५-१६६-१६७-१६८-१६९-१७०-१७१-१७२-१७३-१७४-१७५-१७६-१७७-१७८-१७९-१८०-१८१-१८२-१८३-१८४-१८५-१८६-१८७-१८८-१८९-१९०-१९१-१९२-१९३-१९४-१९५-१९६-१९७-१९८-१९९-२००-२०१-२०२-२०३-२०४-२०५-२०६-२०७-२०८-२०९-२१०-२११-२१२-२१३-२१४-२१५-२१६-२१७-२१८-२१९-२२०-२२१-२२२-२२३-२२४-२२५-२२६-२२७-२२८-२२९-२३०-२३१-२३२-२३३-२३४-२३५-२३६-२३७-२३८-२३९-२४०-२४१-२४२-२४३-२४४-२४५-२४६-२४७-२४८-२४९-२५०-२५१-२५२-२५३-२५४-२५५-२५६-२५७-२५८-२५९-२६०-२६१-२६२-२६३-२६४-२६५-२६६-२६७-२६८-२६९-२७०-२७१-२७२-२७३-२७४-२७५-२७६-२७७-२७८-२७९-२८०-२८१-२८२-२८३-२८४-२८५-२८६-२८७-२८८-२८९-२९०-२९१-२९२-२९३-२९४-२९५-२९६-२९७-२९८-२९९-३००-३०१-३०२-३०३-३०४-३०५-३०६-३०७-३०८-३०९-३१०-३११-३१२-३१३-३१४-३१५-३१६-३१७-३१८-३१९-३२०-३२१-३२२-३२३-३२४-३२५-३२६-३२७-३२८-३२९-३३०-३३१-३३२-३३३-३३४-३३५-३३६-३३७-३३८-३३९-३४०-३४१-३४२-३४३-३४४-३४५-३४६-३४७-३४८-३४९-३५०-३५१-३५२-३५३-३५४-३५५-३५६-३५७-३५८-३५९-३६०-३६१-३६२-३६३-३६४-३६५-३६६-३६७-३६८-३६९-३७०-३७१-३